



4th November 2020

BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400001	National Stock Exchange of India, Exchange Plaza, 5 th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051
Scrip Code: BSE – AJANTPHARM 532331	Scrip Code: NSE AJANTPHARM EQ

Sub.: Compliance Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the second quarter and half year ended 30th September 2020 published in the following newspapers on 4th November 2020:

1. Mumbai edition of Economic Times and
2. Mumbai edition of Maharashtra Times;
3. Mumbai edition of Lokmat

This is for your information and record.

Yours faithfully,

GAURANG SHAH

VP – Legal, Corporate Affairs & Company Secretary

Encl.: a/a

Short Takes

In a First, Abu Dhabi SWF Gets I-T Exemption for 4 Yrs

NEW DELHI India has granted Abu Dhabi-based sovereign wealth fund MIC Redwood 1 RSC Ltd. Income-tax exemption for four years, the first such entity to get this benefit. Any dividend, interest and long-term capital gains made by the fund will be exempt from tax in the country, the Central Board of Direct Taxes said in a notification. The exemption was granted under clause 23 FE of Section 10 of the Income Tax Act, which allows SWFs to invest in India's priority sector infrastructure projects for the long term, subject to conditions including prohibition from undertaking any commercial activity within or outside India. The exemption will be allowed on the fund's investments made until March 31, 2024, it said. "This 100% income-tax exemption facility was well received by the SWFs and pension funds across the globe and a large number of SWFs and pension funds have shown interest in making investment in India's infrastructure sector," the finance ministry said in a statement on Tuesday.

PNB to Raise ₹7,000 cr via QIPs in December

NEW DELHI State-run lender Punjab National Bank (PNB) will raise ₹7,000 crore through qualified institutional placements (QIPs) in December to ensure adequate capital for its business plan, managing director SS Mallikarjuna Rao said. India's second largest bank expects credit growth to pick up marginally in the second half of 2020-21, and stay below 5% for the fiscal year. "We have got approval from the central government to raise ₹7,000 crore through QIP. We are in the process of finalising the book running lead manager," Rao said during a virtual conference on Tuesday. The bank is planning to go for the institutional placements in the second or third week of December, depending on the road shows and the appointment of the lead manager, added Rao, who is also its chief executive. The bank has already received board approval to raise ₹14,000 crore by way of Tier-II and Additional Tier-I bonds, and QIPs, Rao said.

No Hike in Service Fee Charged by PSBs: Finmin

NEW DELHI There has been no recent increase in service fees charged by public sector banks while the Bank of Baroda withdrew its decision to lower the number of free cash deposit transactions per month, the finance ministry said in a statement on Tuesday. The ministry said: "While the charges have not been increased, BoB had made certain changes w.e.f. November 1, 2020, with regard to the number of free cash deposits and withdrawals per month."

Growth Story Intact Despite Covid: DEA Secy

Tarun Bajaj cites 13% jump in FDI during the April-August period

Our Bureau

New Delhi: India's growth story has remained intact despite the Covid-19 pandemic and the economy should be back on the rails soon, a top finance ministry official said. "Our growth story, which we feel is intact, is also accepted by others who are ready to invest into India during these times," economic affairs secretary Tarun Bajaj said on Tuesday, citing a 13% jump in foreign direct investment during April-August. He said the country has been seeing an uptick in economy since the unlock process began, and exuded confidence that there would be further improvement in the months to come. He pointed to pick up in goods and services tax numbers, e-way bills issuances, and manufacturing PMI. "We are actually seeing an improvement in all parameters generally," Bajaj said. "We are expecting further improvement in the month of November." GST collections crossed ₹1 lakh crore for the first time since February this year as per latest official data. October IHS Markit India



GLOBAL VIEW
Our growth story, which we feel is intact, is also accepted by others who are ready to invest in India during these times

RISING INFLATION
We think inflation is a temporary affair and it should be back to normal very soon

TARUN BAJAJ
Economic Affairs Secretary

Manufacturing Purchasing Managers' Index (PMI) rose to 58.9 from 56.8 in September, the highest reading since May 2010. E-way bills, a measure of goods movement, logged in at 64.1 million in October, the highest since the system was rolled out two years ago. The economy has done better than what had been anticipated by a lot of experts and economists, he said, expressing hope that the economy would be back on track soon. An International Monetary Fund report had forecast a growth of 8.8% for India next year, which is the highest so far for any major

economy, Bajaj said. He said the number of Covid-19 cases was witnessing a downtrend - fatality rate is down, positivity rate is down, and total numbers are down. "So, if in case we keep taking precautions in the coming winter months, and especially during festival season, I think we should be in better times," he said.

For full report, go to www.economicstimes.com

Our Bureau

New Delhi: Prime Minister Narendra Modi will on Thursday meet top officials of leading sovereign wealth funds and pension funds including British Columbia Investment, Qatar Investment Authority, Temasek, US International Development Finance Corporation, Teachers Retirement Texas, GIC and Japan Post Bank to highlight the India story. These funds have total assets under management of about \$6 trillion. The funds will have one-to-one interaction with the prime minister post the meeting over next two weeks, economic affairs secretary Tarun Bajaj said. Modi will chair the Virtual Global Investor Roundtable (VGIR) that will also see participation from domestic industry. Tata Group's Ratan Tata, RIL chairman Mukesh Ambani, Sun Pharma founder Dilip Shanghvi, and

Kotak Mahindra Bank MD Uday Kotak are among the 20 investors participating in the meet, Bajaj said. He said the whole idea is to highlight to these investors various investment opportunities and the present economic situation in India and added that the government would also try to take care of their concerns, if any. Representatives of other funds likely to attend include Australian Super, CDPQ, CCP Investment Future Fund, Japan Bank for International Co-operation, Korean Investment Corporation, Nippon Life, Pension Denmark, and PGGM Investment Management.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that; we have been informed as follows:
(i) **Skyark Buildcon Private Limited**, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 ("Skyark") and **M/s. Shree Vrunda Enterprises**, a partnership firm formed under the provisions of the Partnership Act, 1932 comprising of partners Sudhakar Mallappa Shetty and Hemlata Sudhakar Shetty ("Shree Vrunda"), both having their office at 402, Sagar Avenue, 54-B, junction of S V Road and Lalubhai Park Road, Andheri (West), Mumbai - 400 058 (collectively "Sahana") are undertaking slum rehabilitation scheme inter-alia on the land described in the Schedule hereunder written ("the said Land") pursuant to the Letter of Intent issued by the Slum Rehabilitation Authority in favour of Sahana from time to time and the latest being the Letter of Intent dated 27th October, 2020 ("the Scheme");
(ii) Skyark and Shree Vrunda alongwith **Astir Realty LLP**, a limited liability partnership incorporated under the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008 ("Astir") and **Oberoai Constructions Limited**, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 ("OCL"), both having their registered office at Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063 (collectively "Oberoi") have constituted a joint venture viz., "Oasis Realty" for the purposes of the business of development of inter-alia the hotel property described in the Schedule hereunder written ("the Hotel") on portion of the said Land pursuant to the Joint Venture Agreement dated 23rd September, 2009 executed by and between them (as modified from time to time) ("Joint Venture Agreement").
We are investigating respective share, right, title and interest of Sahana, Oberoi and Oasis Realty in respect of the Hotel.
All persons having or claiming any share, right, title, estate, claim or interest by way of sale, transfer, exchange, assignment, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis, mortgage, inheritance, share, gift, demise, lien, charge, maintenance, easement, trust, will, bequest, beneficiary/ies, possession, release, relinquishment or by way of any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, development agreement, letter of intent, devise, bequest, succession, family arrangement/ settlement, litigation, decree or court order of any court of Law, contracts/agreements, or encumbrance or otherwise whatsoever or of whatsoever nature with respect to the Hotel or any part thereof and/or the development rights to the Hotel or any part thereof and/or otherwise whatsoever in respect of the Hotel or any part thereof, are hereby required to make the same known, in writing, along with documentary evidence to the undersigned at their address at **N. M. Wadia Building, 2nd Floor, 123, Mahatma Gandhi Road, Mumbai - 400 001** and also have the aforesaid sent electronically at nilesh.ranavat@wadiaghandy.com within **14 (fourteen) days** from the date of the publication of this notice, failing which it would be discarded and be deemed that no such claim, right, title, estate or interest exists and the same shall be treated as waived or abandoned and not binding upon our client.

SCHEDULE
(The Hotel)

The Hotel portion of Tower A in the project 'Three Sixty West' constructed / to be constructed on land situated at Cadastral Survey No. 286 (part) of Lower Parel Division and Final Plot No. 1078 of TPS IV of Mahim Division at G South Ward, situated at Anand Besant Road and Sadanand Hasu Tandel Marg, G/South Ward, Worli, Mumbai-400 025 in the Registration District and Sub-District of Mumbai City and bounded as follows, by utilization of 19496.91 square meters of FSI of the free sale component:-
On or towards the East : Final Plot No. 1077 of TPS IV Mahim Division
On or towards the West : Annie Besant Road
On or towards the North : Final Plot No. 1077 of TPS IV Mahim Division
On or towards the South : Proposed DP Road (22.80 mtrs. wide).
Dated this 4th day of November, 2020

For Wadia Ghandy & Co
Nilesh Ranavat
Partner

Oil PSUs Spend Third of FY21 Capex Target in H1

Sanjeev Choudhary
@timesgroup.com

New Delhi: State-run oil companies have spent a third of their 2020-21 capex target in the first half of the year with Indian Oil Corp being the slowest spender and ONGC Videsh the fastest. State-run oil companies have spent a combined ₹31,956 crore in April-September, 32.4% of the capital expenditure of ₹98,522 crore targeted for the financial year, as per the oil ministry data. State-run firms have been under immense government pressure to accelerate capital spending to help revive the pandemic-hit economy. Finance minister Nirmala Sitharaman has been regularly monitoring their capital spending. But the pandemic-induced challenges have slowed project execution this year though things are now improving. Mobility restriction, disruption of international supply chains and slow return of domestic migrant workers to project sites slowed execution in the first half of the year. With the virus still raging and international mobility continuing to face curbs, some execution challenges remain. IOC, the nation's largest refiner and fossil fuel retailer, has been the slowest spender. It has spent only 28.6% of its planned capex of ₹26,233 crore for the year. The company is managing multiple projects, including product and gas pipelines, marketing infra and petrochemicals.

TIMES GUARANTY
Times Guaranty Limited,
Regd. Off. 5th Floor, Times Tower,
Kamala Mills Compound,
Senapati Bapat Marg, Lower Parel,
Mumbai 400 013.
CIN NO: L65920MH1989PLC054398
Website: www.timesguarantylimited.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020 inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the second quarter and half-year ended September 30, 2020. Notice issued to the Stock Exchanges in this regard will be accessed on the Company's website i.e. www.timesguarantylimited.com and will also be accessed on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Times Guaranty Limited
Sd/-
Shweta Chaturvedi
Company Secretary
Place : Mumbai
Date : November 3, 2020

HINDUSTAN AERONAUTICS LIMITED
CIN: L35301KA1993GOI001622
Regd. Office : 15/A, Coubbon Road, Bengaluru- 560 001, India
E-mail: investors@hal-india.co.in Website: www.hal-india.co.in

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Hindustan Aeronautics Limited is scheduled to be held on Friday, the 13th November, 2020, to consider, inter-alia, the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company, for the quarter and period ended 30th September, 2020.
The said notice may be accessed on the Company's website and also on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com including audited financial results after approval by the Board.
For Hindustan Aeronautics Limited
Sd/-
(G V Sessa Reddy)
Company Secretary
Bengaluru
Date: 3rd November, 2020

GODFREY PHILLIPS INDIA LIMITED
Registered Office: 'Macropolo Building', Ground Floor, Next to Kala Chowky Post Office, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033
Corporate Office : Omaze Square, Plot No. 14, Jasola District Centre, Jasola, New Delhi - 110 025
CIN : L16004MH1936PLC008587
Website : www.godfreyphillips.com; Email : isc-gpi@modi.com

NOTICE
Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby notified that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 10th November, 2020 at 12:00 Noon, to, inter-alia, consider, approve and take on record of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.
The information contained in this notice is also available on the Company's Corporate, website www.godfreyphillips.com and on the website of the stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com.
For GODFREY PHILLIPS INDIA LIMITED
Sd/-
(SANJAY GUPTA)
COMPANY SECRETARY
Place : New Delhi
Dated : 3rd November, 2020

ajanta pharma limited				
Regd. Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67, Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200 CIN - L24230MH1979PLC022059 Email - info@ajantapharma.com , Website - www.ajantapharma.com				
Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30 September 2020				
₹ in Crore				
Particulars	Quarter ended 30-Sep-20	Half year ended 30-Sep-20	Quarter ended 30-Sep-19	Year ended 31-Mar-20
1 Total Income from Operations	715.91	1,384.11	642.76	2,587.87
2 Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	249.24	455.93	162.63	667.89
3 Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	249.24	455.93	161.56	663.97
4 Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	170.22	317.98	116.36	467.70
5 Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	165.80	314.34	116.50	473.26
6 Equity Share Capital	17.54	17.54	17.54	17.54
7 Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in audited balance sheet				2,581.33
8 Earnings Per Share (FV of ₹ 2/- each)				
(a) Basic - in ₹	19.51	36.44	13.34	53.60
(b) Diluted - in ₹	19.50	36.44	13.33	53.60
Key information on Standalone Financial Results :				
Particulars	Quarter ended 30-Sep-20	Half year ended 30-Sep-20	Quarter ended 30-Sep-19	Year ended 31-Mar-20
Total Income from Operations	676.51	1,237.36	559.45	2,196.42
Profit Before Tax	308.53	467.00	161.90	616.59
Profit After Tax	225.22	340.91	120.70	441.13
Total Comprehensive Income	224.66	339.71	119.53	438.58
Notes:				
1. The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 3 November 2020.				
2. Board of Directors have approved payment of interim dividend on 3 November 2020 of ₹ 9.50 per equity share of face value of ₹ 2 each.				
3. Board of Directors have approved buyback proposal on 3 November 2020, for purchase by the Company of up to 7,35,000 shares of ₹ 2 each (representing 0.84% of total paid-up equity capital) from the shareholders of the Company on a proportionate basis by way of a tender offer at a price of ₹ 1,850 per equity share for an aggregate amount not exceeding ₹ 135.98 crores in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Buy Back of Securities) Regulations, 2018.				
4. The above is an extract of the detailed format of Quarter and Half year Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2020 are available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com .				
By order of the Board For Ajanta Pharma Ltd.				
Yogesh M. Agrawal Managing Director				
Mumbai, 3 November 2020				

Capital Small Finance Bank				
Total Business Crosses 8200 Crores				
TOTAL BUSINESS ↑ 15.23% CRAR 19.16% CASA 37.04%				
Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2020 (₹ in Crores)				
Particulars	Half Year Ended 30.09.2020 Reviewed	Half Year Ended 30.09.2019 Reviewed	Year Ended 31.03.2020 Audited	Year Ended 31.03.2019 Audited
1. Interest earned (a)+(b)+(c)+(d)	250.03	215.38	458.13	346.29
(a) Interest/disc. on advances/ bills	183.82	153.86	330.66	241.68
(b) Income on investments	41.75	35.54	72.91	64.34
(c) Interest on balances with Reserve Bank of India and other inter bank funds	24.41	25.98	54.57	40.27
(d) Others	0.05	-	-	-
2. Other Income	18.28	21.22	42.96	31.31
3. Total Income (1+2)	268.31	236.60	501.09	377.60
4. Interest Expended	154.58	135.30	285.51	211.15
5. Operating Expenses (i)+(ii)	82.52	76.31	163.33	132.17
(i) Employees cost	42.37	38.39	84.64	65.28
(ii) Other operating expenses	40.15	37.92	78.69	66.89
- Rent,taxes and lighting	13.19	12.62	24.97	21.53
- Others	26.96	25.30	53.73	45.35
6. Total Expenditure ((4)+5) excluding provisions and contingencies	237.10	211.61	448.85	343.32
7. OPERATING PROFIT (3-6) (Profit before Provisions and Contingencies)	31.21	25.00	52.24	34.28
8. Provisions (other than tax) and Contingencies	11.30	7.25	17.66	7.35
9. Exceptional Items	-	-	-	-
10. Profit (+)/ Loss (-) from Ordinary Activities before tax (7-8-9)	19.91	17.74	34.58	26.92
11. Tax expense	4.71	4.75	9.20	7.51
12. Net Profit(+)/ Loss(-) from Ordinary Activities after tax (10-11)	15.20	12.99	25.38	19.41
13. Extraordinary items (net of tax expense)	-	-	-	-
14. Net Profit (+)/ Loss (-) for the period (12-13)	15.20	12.99	25.38	19.41
15. Paid-up equity share capital (Face Value of Rs 10/- each)	33.88	30.09	33.81	28.48
16. Reserves excluding Revaluation Reserves	389.68	272.30	372.97	221.84
17. Analytical Ratios				
(i) Percentage of shares held by Government of India	Nil	Nil	Nil	Nil
(ii) Capital Adequacy Ratio	19.16%	17.57%	19.11%	16.40%
(iii) Earnings Per Share (EPS) (in Rs.)				
(a) Basic EPS before & after extraordinary items (net of tax expense) (Non Annualized)	4.49	4.43	8.18	6.82
(b) Diluted EPS before & after extraordinary items (net of tax expense) (Non Annualized)	4.48	4.42	8.16	6.82
(iv) NPA Ratios				
(a) Amount of Gross Non Performing Assets	56.69	56.18	58.51	33.96
(b) Amount of Net Non Performing Assets	35.01	40.72	41.25	24.22
(c) % of Gross NPAs to gross Advances	1.65%	1.85%	1.76%	1.30%
(d) % of Net NPAs to Net Advances	1.02%	1.35%	1.25%	0.93%
(v) Return on Assets (annualized)	0.55%	0.57%	0.52%	0.51%
18. Working Advances	3,438.39	3,041.78	3,325.57	2,608.78
Deposits	4,799.80	4,107.00	4,446.62	3,667.26
Total Working Net Worth	8,238.19	7,148.78	7,772.19	6,276.04
19. Branches	417.78	300.67	402.83	248.47
Rural	152	150	150	129
Semi Urban	64	63	63	58
Urban	47	46	46	42
Metropolitan	30	29	29	20
11	12	12	12	9
a) The above results have been approved by the Board of Directors in its meeting held on November 03, 2020				
b) The Financial Statements have been prepared and presented on Historical Cost Basis following accrual basis of Accounting and conform to the statutory provisions to the extent applicable, accounting standards & pronouncements issued by The Institute of Chartered Accountants of India, the guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time and Practices generally prevailing in the Banking Industry in India.				
For and on behalf of board Sarjit Singh Samra Managing Director(DIN:00477444)				
Date: November 03, 2020				
Capital Small Finance Bank Limited CIN: U65110PB1999PLC022634 Regd. & Head Office : "MIDAS Corporate Park", 3rd Floor, 37 G.T. Road, Jalandhar, Punjab, INDIA - 144001 Tel.: 0181-505 1111, 505 2222 Fax : 0181-505 3333 E-mail: compliance@capitalbank.co.in www.capitalbank.co.in				
20 years of Trust & Performance				
Great Place To Work. Certified				

समाथोजनाला प्रारंभ

मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये रोष

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात संचमान्यतेला स्थगिती असतानाही मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने संचमान्यता करून शिक्षकांना अतिरिक्त ठरवून समायोजनाचे काम सुरू केले आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचे मत मांडत शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे.

तत्कालीन राज्य सरकारने २०१९मध्ये संचमान्यतेचे निकष जाहीर केले होते. मात्र यातील काही निकष जाचक असल्याने ती स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार ऑगस्ट २०१९मध्ये तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आशीष शेळार यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती. यानंतर संचमान्यता करण्याचे कोणतेही निर्देश सरकारने दिलेले नाहीत.

असे असतानाही मुंबई महापालिकेतील शाळा निरीक्षकांना संचमान्यता करून शिक्षकांना अतिरिक्त ठरवून याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच त्यांचे समायोजन सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा शाळा बंद करण्याचा डाव आहे की काय? असा प्रश्नही विचारला आहे.

राजू कारिया यांचे निधन

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असलेले ज्येष्ठ पौआरओ (जनसंपर्क अधिकारी) राजू कारिया यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. तब्बल ५०हून अधिक वर्षे त्यांनी हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले होते. बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत माववली होती. राजू कारिया यांची मुलगी सोनल कारिया यांनी वडिलांच्या निधनाची माहिती

अपहृत बालिकेची दोन तासांत सुटका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

चारकोपमध्ये फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील एका वर्षाच्या बालिकेचे मंगळवारी पहाटे अपहरण झाले होते. मात्र, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, चारकोप पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेत चौघा गुनेगारंना अटक केली आहे. ही बालिका पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास गायब असल्याचे कळताच कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तिचा तपास लागत नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी चारकोप पोलिस ठाण्यात धाव घेतली. गांभीर्य लक्षात घेत लगेचच

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्हाला खालीलप्रमाणे माहिती देण्यात आली आहे:
(i) **स्कायलार्क विंडकॉर्न प्रायव्हेट लिमिटेड**, कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत केलेली एक कंपनी ("स्कायलार्क") आणि मेसर्स श्री वृंदा एंटरप्रायजेस, भागीदारी अधिनियम १९३२ च्या तरतुदीनुसार स्थापन केलेली भागीदारी फर्म, ज्यामध्ये सुधाकर मल्लपाय शेट्टी आणि हेमलता सुधाकर शेट्टी ("श्री वृंदा"), दोघांचे कार्यालय ४०२, सानार अवेन्यू, ५४-बी, एस् की रोड व लल्लुगार्ड फॉर् रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८५ येथे (एकत्रितरित्या "सहाना") झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारा सहानाच्या बाजूने वेळोवेळी जारी केलेल्या उद्देशीय पत्र आणि अद्ययावत दिनांक २६ ऑक्टोबर, २०२० रोजी जारी केले उद्देशीय पत्रानुसार येथे खाली लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या जमिनीवर ("जमीन") झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे ("योजना"),
(ii) स्कायलार्क आणि श्री वृंदा यांनी एस्टीर रियल्टी एलएलपी, मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत एक मर्यादित दायित्व भागीदारी ("एस्टीर") आणि **ओबेरॉय कन्स्ट्रक्शन लिमिटेड**, कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदी अन्वये नोंदणीकृत केलेली कंपनी ("ओसीएर"), दोघांवेही नोंदणीकृत कार्यालय कॉम्प्ले, ३रा मजला, इंटरनॅशनल बिजनेस पार्क, ओबेरॉय गार्डन सिटी, सेक्टर-१ एक्सप्रेस हायवे, गोरगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३ येथे (एकत्रितरित्या "ओबेरॉय") असलेल्या सोबत त्यांच्याद्वारे आणि दरम्यान निष्पादित संयुक्त उद्यम करार दिनांकीत २३ सप्टेंबर, २००९ (वेळोवेळी दुसऱ्या केल्याप्रमाणे) अन्वये उक्त जमिनीच्या भागावर येथे खाली लिखित परिशिष्टात वर्णन केलेली हॉटेल मालमत्ता ("हॉटेल") इतर गोपटीबरोबर व्यवसायाच्या विकासाच्या उद्देशाने "ओएसिस रियल्टी" या संयुक्त उद्यमची स्थापना केली आहे. ("संयुक्त उद्यम करार"). आम्ही हॉटेलच्या संदर्भात सहाना, ओबेरॉय आणि ओएसिस रियल्टीच्या संबंधित भाग, अधिकार, शीर्षक आणि स्वतःस्वाची चौकशी करीत आहोत. विक्री, हस्तांतरण, देयणघेयण, अभिहस्तिकन, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, उप-भाडेकरू, अनुज्ञापन आणि अनुज्ञाप्ती, परवाना, काळजीवाहू आधारावर, गहाणखत, वारसा, हिस्सा, बक्षिस्पत्र, मृत्युपत्रान्वये वारस, धारणीभाकर, ताबा, प्रतिपाळ, वहिवाटीच्या हक्क, विस्वस्त, मृत्युपत्र, मृत्युपत्रानुसार मिळालेली मालकत्व, लाभार्थी, मालकी, मुक्त करणे, त्याच करणे किंवा कोणत्याही काराराच्या माध्यमाने इतर कोणत्याही पद्धतीद्वारे, विलेख, दस्तावेज, लेखी, हस्तांतरण विलेख, विकास कारारनामा, उद्देशीय पत्र, इच्छापत्र, देणगी, वारसाहक्क, कोर्टद्विक तजविज/समझौता, दया खटला, वटहुकूम किंवा कोणत्याही कोर्ट ऑफ लॉचा न्यायालयीन आदेश, कंत्राट/कारारनामा, किंवा भार किंवा अन्यथा ज्या कोणत्याही स्वरूपाचे सदर हॉटेल किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात आणि/किंवा हॉटेल किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या विकासार्चे हक्क आणि/किंवा अन्यथा हॉटेल किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही भाग, अधिकार, शीर्षक, दावा किंवा स्वारस्य असलेल्या सर्व व्यक्तींनी याद्वारे कृपया त्याविषयी लेखी स्वरूपात कागदोपत्री पुनर्व्यासह निम्नस्वतःकारीकारनामा त्यांचा पत्ता वाडीच्या घांटी अण्ड के., एन. एम. वाडीच्या इमारत, २रा मजला, १२३, महात्मा गांधी रोड, मुंबई - ४०० ००१ येथे ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत सुधित करणे आवश्यक आहे व nitesh.ranawat@wadiaghandy.com वर इलेक्ट्रॉनिक रूपात उपरोक्त पाववाचे, त्यात अपयशी ठरल्यास असा कोणताही भाग, अधिकार, शीर्षक, वतनवादी, दावा किंवा स्वतःस्य अस्तित्वात नाहीत सोडून दिले आहेत असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाईल आणि ते सोडून देण्यात आले आहेत किंवा त्याग केले आहेत असे मानले येईल आणि आमच्या अशिलीवर बंधनकारक असणार नाहीत.

परिशिष्ट (हॉटेल)
नोदणी जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहरातील अनी बेझंट रोड आणि सदानंद हारू लंडेल मार्ग, जी/दक्षिण प्रभाग, वरकी, मुंबई-४०० ०२५ येथे स्थित जी दक्षिण प्रभाग येथील माहिम विभागाचा अंतिम प्लॉट क्र. टीपीएस IV च १०७८ आणि लोअर परेल विभागाचा कॅंडस्ट्रल सर्व्हे क्र. २८६ (भाग) येथे स्थित जमिनीवर बंधलेल्या/ बांधण्यात येणाना 'श्री सिक्स्टी वेस्ट' प्रकल्पामधील टॉवर ए च हॉटेलचा भाग आणि चतुर्दिसा खालीलप्रमाणे, मुक्त विक्री घटकाच्या एफएसआयच्या १९४९६.९१ चौरस मीटर वापर करून-
पूर्वला चतुर्दिसाच्या नः माहिम विभागाचा अंतिम प्लॉट क्र. टीपीएस IV च १०७७ पश्चिमेला किंवा त्याबाजूस : अनी बेझंट रोड
उत्तरेला किंवा त्याबाजूस : माहिम विभागाचा अंतिम प्लॉट क्र. टीपीएस IV च १०७७ दक्षिणेला किंवा त्याबाजूस : प्रस्तावित डीपी रोड (२२.८० मी. रुंद)
दिनांकीत ह्या ४ नोव्हेंबर, २०२०

वाडीच्या घांटी आणि कं. करिता
नितेश राजगवत
भागीदार

शाळांमध्ये अस्वच्छता
शिक्षकांना शाळेत बोलावण्याबाबत सरकारने आदेश दिला आहे. शाळा सुरू करताना, प्रथम शाळा स्वच्छ करून इमारतीचे निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच शिक्षकांना बोलावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मुंबई महापालिकेच्या प्रभादेवी येथील शाळेत मंगळवारी शिक्षक गेले, तेव्हा तेथे धूळ व अस्वच्छता दिसून आली. याच अस्वच्छतेमध्ये शिक्षकांनी दिवसभर कार्यालयीन कामकाज पार पाडले.

विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत

शाळांमध्ये प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळाला, यामुळे गावांवर आधारित संचमान्यता व्हावी, अशी शिक्षक परिषदेची मागणी आहे. यामुळे अनुदानित शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले, तरी तीन वर्षे तिथेच ठेवून विद्यार्थी संख्यावाढीचे प्रयत्न त्या ठिकाणी व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सरकारदरबारी हा विषय विचाराधीन आहे. एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी होत असेल, तर ती वाढेल कशी, यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही दराडे आणि परिषदेचे अध्यक्ष उल्हास वडोदकर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या याद्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅपवर ‘स्वाध्याय’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

क्रोनामुळे राज्यातील शाळा सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. या शिक्षणाची

विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी उपक्रम

अध्ययन निष्पत्ती काय? हे जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्ष परिषदेने स्वाध्याय नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व्हॉट्सअॅपद्वारे करणे शक्य होणार आहे.

- परिषदेने लीडरशिप फॉर इक्विटी आणि कन्व्होजीनियस यांच्या सहकार्याने राज्यातील संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हाट्सअॅप वापरून विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या धरी फोनवर उपलब्ध असतील आणि त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल निर्णायक माहिती मिळवू शकतील. हे मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता
- दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाईल
- विद्यार्थ्यांकडे सरावासाठी एक आठवड्याचा वेळ असेल.
- विद्यार्थींनीने विद्यार्थ्यांने सर्व प्रश्नांची उत्तरे देताच लगेचच कामगिरी त्यांच्यासोबत शेअर केली जाईल, विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे स्वतः च मूल्यांकन करू शकतील.
- संकलित केलेल्या माहितीद्वारे राज्य, जिल्हा, केंद्र आणि शाळा

GODFREY PHILLIPS INDIA LIMITED Registered Office: 'Macropole Building', Ground Floor, Next to Kala Chowky Post Office, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033 Corporate Office : Omaxe Square, Plot No. 14, Jasola District Centre, Jasola, New Delhi - 110 025 CIN : L16004MH1936PLC008587 Website : www.godfreyphillips.com ; Email : isc-gpi@modl.com
NOTICE Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby notified that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 10th November, 2020 at 12:00 Noon. to, inter-alia, consider, approve and take on record of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020. The information contained in this notice is also available on the Company's Corporate, website www.godfreyphillips.com and on the website of the stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com .
For GODFREY PHILLIPS INDIA LIMITED Sd/- Place : New Delhi Dated : 3rd November, 2020 (SANJAY GUPTA) COMPANY SECRETARY

भारत सरकार वाणिज्य व उद्योग मंत्रालय उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था जाहीर सूचना

सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की, गतकाळात खोट्या घोषणेनुसार परदेशी मूळचे फटाके अवैधपणे भारतात आयात केले गेले होते. याद्वारे असे कळविण्यात येते की, आयटीसी (एचएस) अंतर्गत आयातीच्या संदर्भात भारतात फटाके प्रतिबंधित वस्तू म्हणून घोषित केले गेले आहेत. आतापर्यंत, पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेने स्फोटक नियमन, २००८ अन्वये मालकी आणि/किंवा विक्रीसाठी फटाक्यांच्या आयातीसाठी कोणताही परवाना मंजूर केलेला नाही.

परदेशी मूळच्या तस्करी केलेल्या फटाक्यांमधे 'पोर्टीशियम क्लोरेट' या रसायनाचा समावेश असतो जे एक अत्यंत धोकादायक आणि घातक रसायने आहे आणि जे उत्स्फूर्तपणे पेटू घेऊ शकते किंवा स्फोट होऊ शकतो. फटाक्यांमुळे देशामध्ये पर्यावरण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याबरोबरच गंभीर अपघात होऊ शकतात आणि जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो.

मानवी जीवन व मालमत्तेच्या सुरक्षेच्या व हिताच्या दृष्टीने सामान्य नागरिकांना आणि हितधारकांना विनंती करण्यात येत आहे की योग्य कारवाई करण्यासाठी जवळचे पोलिस स्टेशन किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना अशा फटाक्यांच्या ताबा आणि/ किंवा विक्रीची माहिती कळवावी.

मुख्य विस्फोटक नियंत्रक

डीएफपी ०५२०९/११/०००३/२०२१

पाणीपट्टी वसुलीला कोरोनाचा फटका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

क्रोनाच्या संकटामुळे मागील सात महिन्यांपासून मुंबई महापालिकेचे विविध कर थकले आहेत. लॉकडाऊनमुळे खिशात पैसे नसल्याने अनेकांना पाण्याची विले भरता आलेली नाहीत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या वाढली असून पालिकेच्या आर्थिक स्रोतांवरही याचा परिणाम झाला आहे. या थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी अभय योजनेला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.

जकात बंद झाल्यामुळे मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, राज्य सरकारने ५०० चौरस फुटांच्या मालमत्ता करसवलत दिल्याने पालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीवर प्रशासनाने अधिक भर दिला. सरकारी, निम सरकारी आणि काही खासगी कार्यालयींकडे सुमारे दीड हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकीत रकमेच्या वसुलीसाठी अभय योजना राबवली जाते आहे. याअंतर्गत दोन टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. १२ ऑगस्ट २०२० रोजी या योजनेची मुदत संपली आहे.

देशी ‘भारत ई-मार्केट’साठी सर्वेक्षण सुरू

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

- ई-कॉमर्सला टक्कर देण्यासाठी देशी ‘भारत ई-मार्केट’ ऑनलाइन अॅप येक धातले आहे. त्याच्या लोगेचे अनावरण झाल्यानंतर आता यावर व्यापाऱ्यांना जोडण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून, मुंबईतील १० लाख व्यापाऱ्यांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सणासुदीत ऑनलाइन पोर्टल, अॅपवर विविध खरेदीउत्सव सुरू झाले आहेत. याचा देशातील पारंपरिक किरकोळ व्यापारावर परिणाम होत आहे. म्हणूनच ‘भारत ई-मार्केट’ या पोर्टलसाठी अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) पुढाकार घेतला आहे. ‘कॅट’चे मुंबई प्रदेश अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘आधी मॉलसंस्कृती व ऑनलाइन पोर्टल, या दोघांनी मिळून देशातील ७० ते ८० टक्के किरकोळ व्यापार बंद पाडला आहे. पण काळानुरूप बदलत ‘कॅट’ने देशभरातील व्यापाऱ्यांनाच ऑनलाइन बाजाराच्या एका साखळीत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक
- एका स्मार्टफोनद्वारे १०० विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तेदेखील सहभागी होऊ शकतात.
- शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी / एसएमटीसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक उरुण स्वतःचे स्मार्टफोन वापरून एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ शकतात.

विद्यार्थी असावा केंद्रबिंदू

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई


महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत प्रगत राज्य असून भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल विद्यार्थी केंद्रबिंदू मानून असावी, त्याअनुषंगाने नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत धोरणातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी उपसमित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यासाठी नियुक्त केलेल्या कार्यबल गटाची बैठक सद्माद्री अतिथीगृह येथे मंगळवारी पार पडली. ‘राज्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आधीच्या आणि नवीन धोरणातील अडचणी दूर करून भविष्याचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च व तंत्र विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य समितीला केले जाईल,’ असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ‘केंद्र सरकारने सकेल राष्ट्रीय उत्पादनाच्या सहा टक्के खर्च हा शैक्षणिक क्षेत्रावर करणार असल्याचे धोरणात सांगितले आहे.



नवीन शिक्षण धोरण समितीच्या बैठकीतील मत	घाई नको
या माध्यमातून राज्याला अधिक निधी मिळू शकतो. राज्यानेही त्या अनुषंगाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे,’ असेही सामंत म्हणाले. ‘राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा कशा मिळू शकतील, याचाही विचार होणे आवश्यक आहे,’ असे मत विभागाचे राज्यमंत्री प्राज्ञकत तनपुरे यांनी मांडले.	राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार विशेष मार्गदर्शक सूचना देणार आहेत. सूचना आल्यानंतर कार्यबलाने काम करावे, असे मत परिनियम समितीचे सदस्य आनंद मापुस्कर यांनी व्यक्त केले. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रात तसेच राज्यात कायद्यात बदल करणे आवश्यक आहेत. हे बदल टप्प्याटप्प्याने होतील तशी दिशा ठरविणे योग्य राहील, असेही मापुस्कर म्हणाले.

‘शिक्षण हा विषय समवर्ती सूचित असल्याने त्या अनुषंगाने समिती विचार करेल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे,’ असे समितीचे सदस्य सुखदेव थोरात यांनी स्पष्ट केले. तर ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कार्यबल समिती ही देशाचे भविष्य घडवणारी



टाईम्स गॅरंटी लिमिटेड,
नॉद. कार्या. ५वा मजला, टाईम्स टॉवर,
कमला मिस्रस कंपाऊंड,
सेनापती बाबट मार्ग, लोअर परेल,
मुंबई ४०० ०२३.
CIN No.: L65920MH1989PLC054398
वेबसाईट: www.timesguarantylimited.com

सूचना
भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (लिट्रिंट ऑक्सिगेनशस अॅण्ड डिस्कलेजर रिकव्हायमेस) रेग्युलेशन्स, २०१५ (लिट्रिंट रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन २९ सह रेग्युलेशन ४० च्या अन्वये, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार, नोव्हेंबर ११, २०२० रोजी येथ्याचे निर्धारित आहे, त्याचप्रमाणे, सप्टेंबर ३०, २०२० रोजी संपलेल्या दुसरी तिमाही आणि अर्धवर्षासाठी कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष रेकॉर्डवर घ्यायचे आहेत आणि मान्यता घावयाची असून विचारात घ्यायचे आहेत. या संदर्भात स्टॉक एक्स्चेंजला जारी केलेली सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.timesguarantylimited.com वर मिळू शकेल आणि स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा मिळू शकेल. टाइम्स गॅरंटी लिमिटेड करिता स्वाक्षरी/- इतना चतुर्वेदी कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई
दिनांक : नोव्हेंबर ३, २०२०

ajanta pharma limited				
Regd.Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67, Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200 CIN - L24230MH1979PLC022059 Email - info@ajantapharma.com , Website - www.ajantapharma.com				
Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30 September 2020				
₹ in Crore				
Particulars	Quarter ended 30-Sep-20	Half year ended 30-Sep-20	Quarter ended 30-Sep-19	Year ended 31-Mar-20
1 Total Income from Operations	715.91	1,384.11	642.76	2,587.87
2 Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	249.24	455.93	162.63	667.89
3 Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	249.24	455.93	161.56	663.97
4 Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	170.22	317.98	116.36	467.70
5 Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	165.80	314.34	116.50	473.26
6 Equity Share Capital	17.54	17.54	17.54	17.54
7 Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in audited balance sheet				2,581.33
8 Earnings Per Share (FV of ₹ 2/- each) (a) Basic - in ₹ (b) Diluted - in ₹	19.51 19.50	36.44 36.44	13.34 13.33	53.60 53.60
Key information on Standalone Financial Results :				
Particulars	Quarter ended 30-Sep-20	Half year ended 30-Sep-20	Quarter ended 30-Sep-19	Year ended 31-Mar-20
Total Income from Operations	676.51	1,237.36	559.45	2,196.42
Profit Before Tax	308.53	467.00	161.90	616.59
Profit After Tax	225.22	340.91	120.70	441.13
Total Comprehensive Income	224.66	339.71	119.53	438.58
Notes: 1. The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 3 November 2020. 2. Board of Directors have approved payment of interim dividend on 3 November 2020 of ₹ 9.50 per equity share of face value of ₹2 each. 3. Board of Directors have approved buyback proposal on 3 November 2020, for purchase by the Company of up to 7,35,000 shares of ₹2 each (representing 0.84% of total paid-up equity capital) from the shareholders of the Company on a proportionate basis by way of a tender offer at a price of ₹1,850 per equity share for an aggregate amount not exceeding ₹135.98 crores in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Buy Back of Securities) Regulations, 2018. 4. The above is an extract of the detailed format of Quarter and Half year Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2020 are available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com .				
By order of the Board For Ajanta Pharma Ltd.				
Yogesh M. Agrawal Managing Director				
Mumbai, 3 November 2020				



ajanta pharma limited

Regd.Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67,

Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200

CIN - L24230MH1979PLC022059

Email - info@ajantapharma.com, Website - www.ajantapharma.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30 September 2020

₹ in Crore

	Particulars	Quarter ended 30-Sep-20	Half year ended 30-Sep-20	Quarter ended 30-Sep-19	Year ended 31-Mar-20
1	Total Income from Operations	715.91	1,384.11	642.76	2,587.87
2	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	249.24	455.93	162.63	667.89
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	249.24	455.93	161.56	663.97
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	170.22	317.98	116.36	467.70
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	165.80	314.34	116.50	473.26
6	Equity Share Capital	17.54	17.54	17.54	17.54
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in audited balance sheet				2,581.33
8	Earnings Per Share (FV of ₹ 2/- each)				
	(a) Basic - in ₹	19.51	36.44	13.34	53.60
	(b) Diluted - in ₹	19.50	36.44	13.33	53.60

Key information on Standalone Financial Results :

Particulars	Quarter ended 30-Sep-20	Half year ended 30-Sep-20	Quarter ended 30-Sep-19	Year ended 31-Mar-20
Total Income from Operations	676.51	1,237.36	559.45	2,196.42
Profit Before Tax	308.53	467.00	161.90	616.59
Profit After Tax	225.22	340.91	120.70	441.13
Total Comprehensive Income	224.66	339.71	119.53	438.58

Notes:

- The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 3 November 2020.
- Board of Directors have approved payment of interim dividend on 3 November 2020 of ₹ 9.50 per equity share of face value of ₹2 each.
- Board of Directors have approved buyback proposal on 3 November 2020, for purchase by the Company of up to 7,35,000 shares of ₹2 each (representing 0.84% of total paid-up equity capital) from the shareholders of the Company on a proportionate basis by way of a tender offer at a price of ₹1,850 per equity share for an aggregate amount not exceeding ₹135.98 crores in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Buy Back of Securities) Regulations, 2018.
- The above is an extract of the detailed format of Quarter and Half year Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2020 are available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com.

By order of the Board
For Ajanta Pharma Ltd.

Yogesh M. Agrawal
Managing Director

Mumbai, 3 November 2020